

मुंबई पुणे औरंगाबाद कोल्हापूर नागपूर नाशिक आंतरराष्ट्रीय करिअर क्राइम टेक्नोलॉजी ॲस्ट्रोलॉजी #Crypt

CHOOSE YOUR

DISTRICT

Home » Photogallery » National » ATAL TUNNEL REGISTERED IN WORLD BOOK OF RECORDS LONGEST HIGHWAY TUNNEL MH PR

Atal Tunnel: अटल बोगद्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंद! फोटो पाहून म्हणाल एकदा तरी जायलचं हवं

World's Longest Traffic Tunnel in Guinness Book: 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल टनेल रोहतांगचे (Atal Tunnel Rohtang) उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून देशभरातील पर्यटकांची अटल बोगदा ही पहिली पसंती राहिली आहे.

February 10, 2022, 16:08 IST

1/7



हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मनाली आणि लाहौल स्पितीला जोडणाऱ्या अटल बोगद्याच्या रोहतांगचे (Atal Tunnel Rohtang) नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Atal Tunnel in Guinness World Records) नोंदवण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून 10,044 फूट उंचीवरून जाणाऱ्या अटल बोगद्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात लांब वाहतूक बोगदा म्हणून सन्मानित केले आहे.

2/7

ताज्या बातम्या




बातम्या

Hug Day: मिठीही मिळत नाही Free!
'प्यार की झुप्पी' साठी मोजले जातात हजारो रुपये



बातम्या

Badhaai Do: चित्रपटगृहात परतला उत्साह, बॅडबाजासह पोहोचले भूमि-राजकुमार



बातम्या

आईचं निधन लागलं जिव्हारी; नांदेडात मुलीनंही सोडला प्राण, मन हेलावून टाकणारी घटना



बातम्या

'टीम इंडियाचा बेस्ट खेळाडू ठरला राजकारणाचा बळी', माजी क्रिकेटपटूचा



बोगराची लांबी ०.१२ किमी आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRRO) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी

Before you leave, try these recommendations?

सुपरहिट बॉक्स

'पुष्पा' मध्ये Allu Arjun कसा झाला पुष्पराज ? मेकओव्हरचा Video Viral

You Might Also Like

2,3 & 4 BHK with Deck Flats at BKC-Wadala Growth Corridor
Runwal Timeless

No. 1 Luxury, Lifestyle & Location. Book your Home with 10%
suntecknewworld.com




अटल तोगडाच्या निर्मितीनंतर मनाली ते लेह हे अंतर समारे 45 किमी कमी व्हाले आहे आणि आता लेहला जाण्यासाठी

Before you leave, try these recommendations?

Your empathy can pave a way for my daughter's recovery.

Ketto

Recommended by



मी



आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला अटल बोगदा पाहण्यासाठी 15 महिन्यांत समारे 17 लाख पर्यटक आले आहेत 2021 मध्ये

Before you leave, try these recommendations?

